

**Shivaji University, Kolhapur**

**Syllabus for**

**Bachelor of Arts**

**Part – II**

**Semester III and IV**

**Implemented from June 2011 onwards**

- 1. Title :-** **Subject Philosophy**  
Optional / IDS under the faculty of social science
- 2. Year of Implementation:-**  
Revised Syllabus will be implemented from June 2011 onwards.
- 3. Preamble:-**  
The Board of studies should briefly foundation core and applied components of the course / paper. The Students should get into prime objectives and expected level of study with required outcome in terms of basis and advance knowledge at examination level.
- 4. General Objectives of The Course/Paper:-**
  - 1) To make acquainted with Indian and Western Philosophy.
  - 2) To impart value education.
  - 3) To Explain the major teaching of Indian and Western thinkers.
  - 4) To discuss the major problems of philosophy.
  - 5) Explain the importance of Indian System of Philosophy.
- 5. Duration:-**  
The Course shall be a full time course.  
The duration of course shall be of three Years.
- 6. Pattern:-**  
Pattern of examination will be semester.
- 7. Eligibility For Admission:-**  
B. A. part I Passed.  
As per eligibility criterized of each course and the merit list in the qualification examination.
- 8. Medium of Instruction:- English / Marathi**  
The medium of instruction shall be in English or Marathi as applicable to the course / programme concerned.

**9. Structure of Course:-**

Revised Syllabus of B. A. part II Philosophy.

Sr. No.	Semester	Title of Paper	Paper Nos.
1	Semester III	Ethics (Indian)	Paper III
2	Semester III	Social and Political Philosophy (Part – I)	Paper IV
3	Semester IV	Ethics (Western)	Paper V
4	Semester IV	Social and Political Philosophy (Part – II)	Paper VI
5	Semester III	Alternative Course (A) Modern Logic (Propositional Logic)	I. D. S.
6	Semester III	Alternative Course (B) Traditional Logic (Deductive Logic)	I. D. S.
7	Semester IV	Alternative Course (A) Modern Logic – Predicate / Quantificational Logic and Sel theory	I. D. S.
8	Semester IV	Alternative course (B) Traditional Logic Inductive Logic	I. D. S.

**10. Equivalence in Accordance with Titles and Contents of Paper (For Revised Syllabus)**

Sr.No.	Title of Old Paper	Title of New Paper
1	Ethics Paper II (Indian – western) (Section – I) Ethics Paper II (Indian – western) (Section – II)	1) Semester III Ethics (Indian) Paper III 2) Semester IV Ethics (Western) Paper V
2	Social and Political Philosophy Paper III (Section – I) Social and Political Philosophy Paper III (Section – II)	1) Semester III Social and Political Philosophy 2) Semester IV Social and Political Philosophy (Part – II) Paper – IV
3	Alternative Course (A) Modern Logic (I. D. S.) (Section – I)	1) Semester III Alternate Course (A) Modern Logic (Propositional

	Alternative Course (A) Modern Logic (I. D. S.) (Section – II)	Logic) 2) Semester IV Alternative Course (A) Modern Logic Predicate Quantificational Logic and Sel theory (I. D. S.)
4	Alternative Course (B) Traditional Logic (I. D. S.) (Section – I)  Alternative Course (B) Traditional Logic (I. D. S.) (Section – II)	1) Semester III Alternate Course (B) Traditional Logic Deductive Logic (I. D. S.) 2) Semester IV Alternate Course (B) Traditional Logic Inductive Logic (I. D. S.)

### **Shivaji University, Kolhapur**

#### **Revised Syllabus for B. A. – II Philosophy**

#### **Semester III**

#### **Ethics – (Indian) Paper – III**

**Specific objective – To explain the moral standards & ethical values**

#### **I) The Nature & Scope of Ethics**

- A) The notion of Right and Good
- B) Descriptive & Normative ethics
- C) Customary & Reflective morality

#### **II) Presuppositions of Indian Ethics**

- A) Dharma – meaning, definition and classification
- B) Theory of Karma

#### **III) Some Indian Ethical Theories**

- A) Nishkam Karma
- B) Gandhian Ethics – Ahimsa, Satya, Asteya, Brahmacharya & Aparigraha
- C) Theory of purusharthas

#### **IV) Buddhist & Jaina Ethics**

- A) Buddhist Ethics – The four Noble truths and Eight fold path
- B) Jaina Ethics – Anuvratas & Mahavrata, Triratna, Sallekhana.

**मराठी रूपांतर**  
**नीतिशास्त्र (भारतीय)**

१. नीतिशास्त्राचे स्वरूप आणि व्याप्ती
  - अ) 'योग्य' आणि 'इष्ट' नैतिक संकल्पना
  - ब) वर्णनात्मक आणि आदर्शात्मक नीतिशास्त्र
  - क) रूढीप्रधान आणि विमर्शक (विचारप्रधान) नीति
२. भारतीय नीतिशास्त्राची गृहितके (पाश्वर्भूमी)
  - अ) धर्म — अर्थ, व्याख्या आणि वर्गीकरण
  - ब) कर्म सिध्दांत
३. काही भारतीय नीतिशास्त्रीय उपपत्ती
  - अ) निष्काम कर्म
  - ब) गांधीवादी नीतिशास्त्र
  - क) पुरुषार्थ — उपपत्ती
४. बौद्धांचे व जैनांचे नीतिशास्त्र
  - अ) बौद्धांचे नीतिशास्त्र — चार आर्यसत्ये, अष्टांग मार्ग
  - ब) जैन — नीतिशास्त्र — अणुव्रते आणि महाव्रते, त्रिरत्न, सल्लेखना

**Book For Reading**

- S. K. Maitra, – The Ethics of Hindus, University of Calcutta, 1956.
- Kedarnath Tiwari, Classical Indian Ethical Thought, Motilal Banarsidas, Delhi, 1998.
- श्रीनिवास, दीक्षित, नीतिमीमांसा
- प्रा. नांगरे, हिरवे, फरतारे, नीतिशास्त्र — शिवाजी विद्यापीठ प्रकाशन.
- माधवी कवि, भारतीय नीतिशास्त्र

**Book For Reference**

- Bhelke S. E. & Gokhale P. P. (rd.) Indian Moral philosophy, Problems, Concept & perspectives, IPQ publication, Pune, 2002.

- Saddhatissa H. Buddhist Ethics, Allem & Unwin, 1970.
- चौगुले पी. बी., संलेखना : एक तत्वज्ञानात्मक अभ्यास सन्मति, प्रकाशन, बाहुबली, २००९.

**Shivaji University, Kolhapur**

**Revised Syllabus for B. A. – II Philosophy**

**To be implemented from June – 2011**

**Semester III**

**Social and Political Philosophy (Part – I)**

**Paper – IV**

**Specific objective – To discuss social and political problems and theories.**

**1) The Nature and Scope**

- A) Nature and scope of Social and Political philosophy
- B) It's relation to sociology, political science and Ethics.

**2) The Nature and Relation between**

- A) Individual and Society
- B) State and Nation.

**3) Political Ideologies**

- A) Socialism
- B) Democracy
- C) Sarvodaya

**4) Methods of Political actions**

- A) Constitutionalism
- B) Terrorism
- C) Satyagraha

**मराठी रूपांतर**  
**सामाजिक व राजकीय, तत्वज्ञान (भाग – १)**  
**सत्र – ३ पेपर – ४**

१. स्वरूप आणि व्याप्ती

- अ) सामाजिक व राजकीय तत्वज्ञानाचे स्वरूप व व्याप्ती
- ब) सामाजिक व राजकीय तत्वज्ञानाचा, समाजशास्त्र, राज्यशास्त्र आणि नीतिशास्त्र यांच्याशी संबंध

२. स्वरूप व संबंध

- अ) व्यक्ती व समाज
- ब) राज्य व राष्ट्र

३. राजकीय तत्वप्रणाली

- अ) समाजवाद
- ब) लोकशाही
- क) सर्वोदय

४. राजकीय कृतीप्रणाली

- अ) घटनावाद
- ब) दहशतवाद
- क) सत्याग्रह

**Book For Reading**

- Barker E. Principles of Social and Political philosophy
- Sinha A. K. Outline of Social philosophy
- Joshi N. V. Social and Political philosophy
- Raphael D. D. problems of Political philosophy
- Roy K. and Gupta (eds) : Essays in Social and Political philosophy
- M. K. Gandhi : Hind Swaraj
- Dr. B. R. Joshi : Indian Constitution
- Dr. T. K. Tope : Indian Constitution
- धर्माधिकारी हेचंद्र : सामाजिक तत्वज्ञान
- सामाजिक व राजकीय तत्वज्ञान : प्रा. हिरवे, नांगरे, फरतारे इ.
- सामाजिक शास्त्रामधील शास्त्रीय संज्ञा – सिधांत कोश डॉ. बी. आर. जोशी

**Shivaji University, Kolhapur****Revised Syllabus for B. A. – II Philosophy****Semester IV****Ethics – (Indian) Paper – V**

**Specific objective – To explain the moral standards & ethical values**

**I) End based Ethics**

- A) Hedonism – Egoistic & Universalistic
- B) Utilitarianism – Bentham and Mill

**II) Rule – based Ethics**

- A) Intuitive Ethics
- B) Kantian Ethics

**III) Virtue Ethics**

- A) Plato
- B) Aristotle

**IV) Theories of punishment**

- A) Retributive Theory
- B) Preventive Theory
- C) Reformatory Theory

**मराठी रूपांतर  
नीतिशास्त्र (भारतीय)**

**१. मुल्याधिष्ठित नीतिशास्त्र**

- अ) सुखवाद — स्वसुखवाद आणि सर्वसुखवाद
- ब) उपयुक्ततावाद — बेन्थॅम आणि मिल्ल

**२. नियमाधिष्ठित नीतिशास्त्र**

- अ) अंतःस्फृतिवादी नीतिशास्त्र
- ब) कान्टचे नीतिशास्त्र

**३. सद्गुणांचे नीतिशास्त्र**

- अ) प्लेटो
- ब) ऑरिस्टॉटल

**४. शिक्षाविषयक सिध्दांत**

- अ) प्रतिशोधात्मक सिध्दांत
- ब) प्रतिबंधात्मक सिध्दांत
- क) सुधारणात्मक सिध्दांत

**Book For Reading**

- Frankenna William, An Introduction to Ethics, prentice Hall, Allied, Bombay.
- प्रा. श्रीनिवास दीक्षित — नीतिमीमांसा
- प्रा. पी. डी. चौधरी — नीतिशास्त्र
- प्रा. दि. य. देशपांडे — नीतिशास्त्राचे प्रश्न
- प्रा. नांगरे, हिरवे, फरतारे — नीतिशास्त्र

**Book For Reference**

- Mackenzie J. S. – A manual of Ethics
- Titus Harold H. – Ethics for Today
- Broad C. D. – Five Types of Ethical Theory
- प्रा. मे. पु. रेगे — पाश्चात्य नीतिशास्त्राचा इतिहास

**Shivaji University, Kolhapur****Revised Syllabus for B. A. – II Philosophy****To be implemented from June – 2011****Semester IV****Social and Political Philosophy (Part – II)****Paper – VI****Specific objective – To discuss social and political problems and theories.****1) Political ideals with special reference to Indian constitution.**

- A) Liberty, equality and Justice
- B) Fundamental rights and Duties
- C) Directive principles of state policy

**2) Social Institutions :**

- A) Family : Joint and Nuclear
- B) Religion : It's role in social life

**3) Social Change and Progress**

- A) Concepts of social change and progress
- B) Criteria of social change and progress

**4) Social Evils**

- A) Casteism
- B) Dowry
- C) Communal disharmony

**मराठी रूपांतर**  
**सामाजिक व राजकीय तत्वज्ञान (भाग – २)**  
**सत्र – ४ पेपर – ६**

१. भारतीय संविधानाच्या संदर्भात राजकीय आदर्श

- अ) स्वातंत्र्य, समता व न्याय
- ब) मुलभूत अधिकार (हक्क) आणि कर्तव्ये
- क) राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्वे

२. सामाजिक संस्था

- अ) कुटुंब : संयुक्त व विभक्त
- ब) धर्म : सामाजिक जीवनातील धर्माचे कार्य

३. सामाजिक परिवर्तन व प्रगती

- अ) सामाजिक परिवर्तन व प्रगती या संकल्पना
- ब) सामाजिक परिवर्तन व प्रगतीचे निकष

४. सामाजिक दुरिते

- अ) जातियता
- ब) हुंडा
- क) जातीय विसंवाद

**Book For Reading**

- Barker E : Principles of Social and Political philosophy.
- Sinha A. K. : Outlines of Social philosophy
- Joshi N. V. : Social and political philosophy
- Raphael D. D. : Problems of political philosophy
- Roy K and Gupta (eds) : Essays in social and political philosophy
- M. K. Gandhi : Hind Swaraj
- Dr. B. R. Joshi : Indian Constitution
- Dr. T. K. Tope : Indian Constitution
- धर्माधिकारी हेमंचद्र : सामाजिक तत्वज्ञान
- सामाजिक व राजकीय तत्वज्ञान : प्रा. हिरवे, नांगरे, फरतारे इ.
- सामाजिक शास्त्रामधील शास्त्रीय संज्ञा – सिध्दांत कोश डॉ. बी. आर. जोशी

**Shivaji University, Kolhapur**  
**Revised Syllabus for B. A. – II Philosophy**  
**To be implemented from June – 2011**  
**Semester III**  
**Alternative Course (A). Modern Logic (I.D.S.)**  
**Propositional Logic**

**1) Nature of Logic :**

- A) Definition, Logic as a Formal Science of Inference
- B) Deductive and Inductive Inference
- C) Traditional classification of Propositions

**2) Kinds of Propositions and Symbolization**

- A) Simple and Compound Proposition
- B) Symbolizing Proposition
  - 1. Propositional Constants
  - 2. Propositional Variables
  - 3. Propositional Connectives
- C) Basic Truth tables of compound Propositions

**3) Decision Procedures**

- A) Truth – table method
- B) Truth – tree method

**4) Deductive Prof**

- A) Rules of Inference
- B) Rules of Replacement
- C) 1. Proofs of Replacement by Direct, Indirect and conditional.  
 2. Proofs of Tautologies by C. P. and I. P.

**मराठी रूपांतर  
विधानीय तर्कशास्त्र**

**१. तर्कशास्त्राचे स्वरूप**

- अ) व्याख्या, तर्कशास्त्र — अनुमानाचे आकारिक शास्त्र
- ब) निगामी व विगामी अनुमान
- क) विधानांचे पारंपारिक वर्गीकरण

**२. विधानांचे प्रकार आणि चिन्हांकन / चिन्हीकरण**

- अ) साधी आणि संयुक्त विधाने
- ब) विधानांचे चिन्हांकन
  - विधानीय अचरे
  - विधानीय चरे
  - विधानीय संयोजके
- क) संयुक्त विधानांची मूलभूत सत्यता कोष्टके

**३. निर्णय प्रक्रिया / पद्धती**

- अ) सत्यता सारिणी / कोष्टक पद्धती
- ब) सत्यता वृक्ष पद्धत

**४. निगामी सिध्दता**

- अ) अनुमानाचे नियम
- ब) पर्यावरणाचे नियम
- क) १. युक्तिवादांची प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष व सोपाधिक पद्धतीने सिध्दता  
२. सर्वदासत्य विधानांची सोपाधिक व अप्रत्यक्ष पद्धतीने सिध्दता

**Book Recommended**

- Symbolic Logic (4<sup>th</sup> ed.) I. M. Copi
- Formal Logic : Scope and Limits
- आकारिक तर्कशास्त्र — मे. पु. रेगे
- तर्कविद्या भाग १ — २ डॉ. बी. आर. जोशी, प्रा. कुलकर्णी प्रा. मठवाले
- आधुनिक तर्कशास्त्र — प्रा. नांगरे, डॉ. चौगुले, प्रा. फरतारे (शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर)

**Shivaji University, Kolhapur**  
**Revised Syllabus for B. A. – II Philosophy**  
**To be implemented from June – 2011**  
**Semester IV**  
**Alternative Course (A). Modern Logic (I.D.S.)**  
**Predicate / Quantificational Logic and Set Theory**

**1) Quantificational Logic :**

- A) Individual Constants and Variables
- B) Types and Uses of Quantifiers
- C) Singular and General Propositions
- D) Symbolization of Propositions
- E) Free and Bound Variables

**2) Rules of Quantification (Preliminary Version)**

- 1. U. I.
- 2. E. I.
- 3. U. G.
- 4. E. G.

**3) Proofs of Arguments**

- A) Rule of Quantifier Negation
- B) Proofs of Arguments Involving Quantifiers

**4) Venn Diagrams**

- A) Testing of Syllogisms by Venn Diagrams
- B) Set Theory
  - 1. Definition, Set member relation
  - 2. Types of Sets : sub set, Universal set, Intersection set and Union set.

## मराठी रूपांतर

### विधेय / संख्यापनीय तर्कशास्त्र आणि संच उपपत्ती

#### १. संख्यापनीय तर्कशास्त्र

- अ) व्यक्तीअचरे व चरे
- ब) संख्यापकांचे प्रकार आणि उपयोग
- क) एकवाची आणि सामान्यवाची विधाने
- ड) विधानांचे चिन्हीकरण
- इ) मुक्त आणि बध्द चरे

#### २. संख्यापनाचे नियम (प्राथमिक भाग)

- १) वेश्विक उदाहरणीकरण
- २) अस्तित्वावाची उदाहरणीकरण
- ३) वैश्विक सामान्यीकरण
- ४) अस्तित्वावाची सामान्यीकरण

#### ३. युक्तिवादांची सिध्दता

- अ) संख्यापक विषेधाचा नियम
- ब) संख्यापकांनी / संखीकारकीय युक्तिवादांची सिध्दता

#### ४. व्हेन आकृती

- अ) व्हेन आकृतीच्या सहाच्याने संविधनांची युक्तता तपासणे
- ब) संच उपपत्ती
  - १. व्याख्या, संच सदस्य संबंध
  - २. संचाचे प्रकार — उपसंच, विश्व संच, छेद संच आणि युती संच

#### **Book Recommended**

- Symbolic Logic (4<sup>th</sup> ed.) I. M. Copi
- Formal Logic : Scope and Limits Jeffery
- आकारिक तर्कशास्त्र — मे. पु. रेगे
- तर्कविद्या भाग १ — २ डॉ. बी. आर. जोशी, प्रा. कुलकर्णी प्रा. मठवाले
- आधुनिक तर्कशास्त्र — प्रा. नांगरे, डॉ. चौगुले, प्रा. फरतारे (शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर)
- Introduction to Logic (Chapter from 9-11) patric supper.

**Shivaji University, Kolhapur**  
**Revised Syllabus for B. A. – II Philosophy**  
**To be implemented from June – 2011**  
**Semester III**  
**Alternative Course (B). Traditional Logic (I.D.S.)**  
**Deductive Logic**

**1) Nature and scope of Logic:**

- A) Definition and Nature of Logic
- B) Deductive and Inductive Inference
- C) Proposition, Term – Contrary and Contradictory Terms.

**2) Classification of Propositions**

- A) Categorical Proposition
- B) Conditional Proposition
- C) Distribution of Terms of A. E. I. O. Propositions

**3) Immediate Inference:**

- A) Opposition of propositions
- B) Eduction – Conversion and obversion

**4) Mediate Inference**

- A) Categorical syllogism – Nature, General Rules, Figures and moods
- B) Mixed Hypothetical Syllogism – Rules, Kinds and fallacies

**मराठी रूपांतर**  
**पारंपारिक तर्कशास्त्र**  
**सेमिस्टर – ३**  
**निगामी तर्कशास्त्र**

१. तर्कशास्त्र स्वरूप व व्याप्ती

- अ) तर्कशास्त्र व्याख्या व स्वरूप
- ब) निगामी व विगामी अनुमान
- क) विधान, पदे – विरोधी व व्याघाती पदे

२. विधानांचे वर्गिकरण

- अ) निरूपाधिक विधान
- ब) सोपाधिक विधान
- क) पदांची व्याप्ती (A, E, I, O संदर्भात)

३. अव्यवहित अनुमान

- अ) विधान – प्रतियोग
- ब) उत्कषण – परिवर्तन आणि प्रतिवर्तन

४. व्यवहित अनुमान :—

- अ) केवल (निरूपाधिक) संविधान – स्वरूप, नियम, आकृती व प्रकृती
- ब) मिश्र सापेक्ष संविधान – नियम, प्रकार, दोष

#### **Book For Reading**

- तर्कशास्त्र : श्रीनिवास दिक्षित
- तर्कविद्या भाग – १ व २ डॉ. बी. आर. जोशी
- Tex of Logic by wolf, George

#### **Book For Reference**

- तर्कशास्त्राची मुलतत्वे : वाडेकर दे. द.
- सुलभ तर्कशास्त्र : प्रा. मुकुंद कदम
- An Introduction to Logic and Scientific method – Cohen and Nagel
- पारंपारिक तर्कशास्त्र – नांगरे, फडतारे, चौगुले, हिरवे, वाघमोडे

**Shivaji University, Kolhapur**  
**Revised Syllabus for B. A. – II Philosophy**  
**To be implemented from June – 2011**  
**Semester IV**  
**Alternative Course (B). Traditional Logic (I.D.S.)**  
**Inductive Logic**

**1) Nature and kinds of Inductive Inference :**

- A) Simple Enumeration
- B) Analogy
- C) Scientific Induction

**2) Grounds of Induction**

- A) Principles of causality and Uniformity of Nature
- B) Observation – Characteristics, fallacies
- C) Experiment – Merits and Demerits

**3) Hypothesis**

- A) Definition and Nature of Hypothesis
- B) Conditions of valid Hypothesis
- C) Verification and Proof of Hypothesis

**4) Laws of Nature and Explanation**

- A) Meaning and Types of Laws
- B) Kinds of Laws of Nature
- C) Scientific Explanation – Kinds of scientific explanation

**मराठी रूपांतर**  
**पारंपारिक तर्कशास्त्र**  
**विगामी तर्कशास्त्र**

१. विगामी अनुमानाचे स्वरूप व प्रकारः—

- अ) केवळ गणन
- ब) साम्यानुमान
- क) शास्त्रीय विगमन

२. विगमनाची आधार तत्त्वे:—

- अ) कार्यकारणभव व निसर्ग समरूपतचे तत्त्व
- ब) निरीक्षण — वैशिष्ट्ये, दोष
- क) प्रयोग — फायदे, तोटे

३. अभ्युपगम (सिधांतकल्पना)

- अ) अभ्युपगमाची व्याख्या व स्वरूप
- ब) युक्त अभ्युपगमाच्या अटी
- क) अभ्युपगमाची प्रचिती व सिधता

४. निसर्ग नियम व उपपादन

- अ) नियमाचा अर्थ व प्रकार
- ब) निसर्ग नियमांचे प्रकार
- क) वैज्ञानिक उपपादन — वैज्ञानिक उपपादनाचे प्रकार

#### **Books for Reading**

- तर्कशास्त्र आणि वैज्ञानिक पध्दती : काळे, कावळे, हुल्याळकार
- वैज्ञानिक पध्दती : ज. रा. दाभोळे
- An Introduction to Logic and scientific Method – Cohen & Nagel

#### **Books for Reference**

- पारंपारिक तर्कशास्त्र आणि वैज्ञानिक पध्दती : नांगरे, हिरवे, फरतारे, चौगुले, वाघमोडे
- तर्कशास्त्र : श्रीनिवास दिक्षीत